

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता कृषि उन्नती योजना- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत केंद्र तसेच राज्य हिश्याचा निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- २४०१ ए०२९ केंद्र हिस्सा आणि २४०१ ए०११ राज्य हिस्सा )

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.११ / कार्यासन.६**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
दिनांक :- ३ जूलै, २०१८.

**वाचा -**

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१८ / प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि.०२.०४.२०१८.
- २) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र. राफअ-२०१८ / प्र. क्र.१७७ / ९-अं.

**शासन निर्णय-**

केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मागणी क्र.टी-५, २४०१, पीक संवर्धन, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाति क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना, राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०६) एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी केंद्र पुरस्कृत अभियान ( ६० टक्के केंद्र हिस्सा) लेखाशिर्ष (२४०१ ए०२९), ३३- अर्थसहाय्य या बाबीखाली रु. ९८८.७४ लाख इतका निधी तर (०१)( ०७) एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी केंद्र पुरस्कृत अभियान ( ४० टक्के राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२४०१ ए०११), ३३- अर्थसहाय्य या बाबीखाली रु. ६५९.१६ लाख इतका निधी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

२. केंद्र शासनाने सदरहू योजनेंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता पहिल्या हप्त्यापोटी रु.५१३.०० लाख इतका निधी वितरीत केला आहे. त्यास अनुसरून कृषि व पदुम विभागाच्या वाचा क्र. २ येथील प्रस्तावाच्या अनुषंगाने केंद्र हिश्याकरिता लेखाशिर्ष (२४०१ ए०२९), ३३- अर्थसहाय्य याखाली रु. ५१३.०० लाख ( अक्षरी रुपये पाच कोटी तेरा लाख फक्त ) इतका निधी तर त्यास समरूप राज्य हिश्याकरिता लेखाशिर्ष (२४०१ ए०११), ३३- अर्थसहाय्य याखाली रु. ३४२.०० लाख ( अक्षरी रुपये तीन कोटी बेचाळीस लाख फक्त ) इतका निधी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव (कृषि), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS ) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी / विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास; आदिवासी विकास विभाग व कृषि व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाने **वाचा** येथील क्रमांक १ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३१०/ अर्थोपाय, दि.३१/०५/२०१८ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०७०२१६५१४४८६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रविंद्र दि.औटे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव ( कृषि ) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त( कृषि ) , महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
८. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
९. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
१०. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.